

SAHYADRI INDUSTRIES LIMITED

Registered Office: Swastik House, 39/D, Gultekdi, J. N. Marg, Pune - 411 037, Maharashtra. INDIA T: +91 20 2644 4625 / 26 / 27 E: cs@silwolrd.in W: www.silworld.in CIN No:- L26956PN1994PLC078941

Date: 08th August, 2024

To,
The Listing Manager
Department of Corporate Services
Bombay Stock Exchange
P. J. Towers, Dalal Street,
Mumbai – 400001

To,
The Manager
Listing Department
National Stock Exchange of India Limited
"Exchange Plaza"-C1,Block G
Bandra-Kurla Complex , Bandra (E)
Mumbai 400 051

Scrip Code:532841

SYMBOL: SAHYADRI

Subject: Newspaper publication of Unaudited Financial Results for the quarter ended on 30th June, 2024.

Dear Sir/Madam,

Pursuant to the Regulation 47 (3) of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, we are enclosing herewith the copies of the Unaudited Financial Results for the 'quarter ended on 30th June, 2024 published in newspapers "Financial Express" and in "Loksatta" on 08th August, 2024.

Kindly take the same on your record and note the compliance.

Thanking you,

Yours Faithfully,

FOR SAHYADRI INDUSTRIES LIM

RAJIB KUMAR GOPE

COMPANY SECRETARY AND C

M.NO: F8417

Enclosed: As Above

KINGFA

KINGFA SCIENCE & TECHNOLOGY (INDIA) LIMITED CIN: L25209TN1983PLC010438

Read, Office: Dhun Building, III Floor, 827, Anna Salai, Chennai - 600 002. Phone: 044 - 28521736 Fax: 044 - 28520420 E-mail: cs@kingfaindia.com Website: www.kingfaindia.com Extract of Statement of Unaudited Financial Results for the Quarter ended 30th June, 2024

S. No.	Particulars	Quarter ended 30.06.2024	Quarter ended 31.03.2024	Year ended 31.03.2024
		(Unaudited)	(Audited)	(Audited)
1	Total Income from Operations	41,810.18	40,594.28	149,076.42
2	Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items)	5,243.63	4,519.37	16,419.72
3	Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary items)	5,243.63	4,519.37	16,419.72
4	Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items)	3,907.41	3,355.23	12,252.25
5	Other Comprehensive Income	-	6.11	6.11
6	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	3,907.41	3,361.34	12,258.36
7	Equity Share Capital	1,211.05	1,211.05	1,211.05
8	Reserves (excluding Revaluation Reserve as shown in the Balance Sheet of Mar 31, 2024)	100 0		57,646.54
9	Earnings per share of Rs. 10/- each (for continuing and discontinued operations)			
	(a) Basic	32.26	27.71	101.17
	(b) Diluted	32.26	27.71	101.17

The above is an extract of the detailed format of the Unaudited Financial Results for the quarter ended on 30th June 2024 filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the said Financial Results are available on the Stock Exchange websites www.bseindia.com, www.nseindia.com and on the Company's website www.kingfaindia.com

The above results were reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors at its meeting held on August 07, 2024. The Statutory auditors of the Company have carried out the limited review of the results for the guarter ended June 30, 2024. The above statement has been prepared in accordance with the Companies (Indian Accounting Standards) Rules, 2015 (Ind AS) prescribed under section 133 of the Companies Act, 2013, as amended read with relevant rules thereunder and in terms of Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, as amended and SEBI Circular No. CIR/CFD/

Tax expenses include current tax and deferred tax. The business of the Company falls under a single reportable primary segment i.e. "Reinforced Polypropylene" for the purpose of Ind AS

Place: Pune Date : August 07, 2024

CMD1/44/2019 dated March 29, 2019.

For Kingfa Science & Technology (India) Limited **BÓ JINGEN Managing Director** DIN: 06617986

PITTIE

Raja Bahadur International Ltd Regd.Office: 3rd Floor, Hamam House, Ambalal Doshi Marg, Fort, Mumbai-400001.

Tel: 022-22654278, Fax: 022-22655210, Email: investor@rajabahadur.com / rajabahadur@gmail.com, Website: www.rajabahadur.com CIN - L17120MH1926PLC001273

Extract of Unaudited Consolidated Financial Results for the Quarter Ended 30th June 2024

		0	0		(₹ in Lakhs
Sr. No .	Particulars	3 months ended 30/06/2024	3 months ended 31/03/2024	Correspond- ing 3 months Ended 30/06/2023	31/03/2024
_	T. II. (0 " 41)	Unaudited	Audited	Unaudited	Audited
1	Total Income from Operations (Net)	768.19	616.47	461.32	2307.54
2	Net Profit / (Loss) for the period				
	(before Tax, Exceptional and/or Extraordinary items)	59.95	258.66	(148.07)	162.44
3	Net Profit / (Loss) for the period before tax				
	(after Exceptional and/or Extraordinary items)	59.95	258.66	(148.07)	162.4
4	Net Profit / (Loss) for the period after tax				
	(after Exceptional and/or Extraordinary items)	(167.61)	194.72	(114.28)	123.99
5	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit / (Loss)				
	for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	(166.01)	191.58	(116.30)	115.9°
6	Paid up Equity Share Capital	250.00	250.00	250.00	250.0
7	Reserves (excluding Revaluation Reserve) as per Balance Sheet	(373.15)	(207.14)		(207.14
8	Earnings Per Share (of ₹100/- each)				
	(for continuing and discontinued operations)				
	Basic:	(66.40)	76.63	(46.52)	46.3
	Diluted:	(66.40)	76.63	(46.52)	46.3

Key Financial Highlights Of Standalone Unaudited Financial Results for the Quarter Ended 30th June 2024 3 months 3 months Correspond- Previous

Sr. No		ended 30/06/2024	ended 31/03/2024	ing 3 months Ended 30/06/2023	year ended 31/03/2024
L		Unaudited	Audited	Unaudited	Audited
1	Total Income from operations (Net)	767.39	610.28	461.32	2301.34
2	Net Profit / (Loss) before tax	61.73	252.97	(137.17)	165.17
3	Net Profit / (Loss) for the period before tax				
ш	(after Exceptional and/or Extraordinary items)	61.73	252.97	(137.17)	165.17
4	Net Profit / (Loss) after tax	(166.49)	190.15	(286.16)	125.88
5	Total Comprehensive Income/ (Loss) (aftertax)	(164.89)	187.01	(288.18)	117.80
N.	ster a The above is an extract of the detailed format of Financial Popults for t	ho guartar on	dod on 20 lu	no 2024 filos	t with Stock

Note: a.The above is an extract of the detailed format of Financial Results for the quarter ended on 30 June 2024 filed with Stock Exchange under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations 2015. The full format of the Quarter ended Financial Results (Standalone and Consolidated) are available on the Stock Exchange websites at www.bseindia.com and on the Company's website www.rajabahadur.com b. The impact on Net Profit / (Loss), total comprehensive income or any other relevant financial items due to change(s) in accounting policies shall be disclosed by means of a footnote.

For Raja Bahadur International Limited Sd/-

Place : Mumbai Date: 7th August 2024

Shridhar Pittie Chairman & Managing Director DIN: 00562400



Dr. Lal PathLabs Limited CIN: L74899DL1995PLC065388

Regd. Office: Block E, Sector-18, Rohini, New Delhi- 110085. Corporate Office; 12° Floor, Tower B, SAS Tower, Medicity, Sector-38, Gurgaon - 122 001, Haryana Phone: +91 124 3016500 | Fax: +91 124 4234468; Website: www.lalpathlabs.com; Email: cs@lalpathlabs.com

Extract of Consolidated Financial Results for the quarter ended 30 June, 2024 (De in million except as stated)

L.,			(Rs. in millio	on except as stated)
S. No.	Particulars	3 months ended 30 June, 2024	Year ended 31 March, 2024	Corresponding 3 months ended 30 June, 2023
		(Unaudited)	(Audited)	(Unaudited)
1	Total Income from Operations	6,225	22,958	5,554
2	Net Profit for the period before Tax and Exceptional items*	1,499	5,055	1,175
3	Net Profit for the period before Tax and after Exceptional items'	1,499	5,055	1,175
4	Net Profit for the period after Tax and after Exceptional items*	1,078	3,623	836
5	Total Comprehensive Income for the period after tax*	1,077	3,617	838
6	Paid up Equity Share Capital (face value of Rs. 10/- per share)	835	835	834
7	Earnings Per Share (of Rs. 10/- each) (not annualised)		The Charles	
	(a) Basic (In Rs.)	12.79	43.05	9.95

Before non-controlling Interest

(b) Diluted (In Rs.)

sers of the Standalone Results are as under

Stor	Ney numbers of the Standalone Results are as under:		(RS. In millio	on except as stated)
S. No.	Particulars	3 months ended 30 June, 2024	Year ended 31 March, 2024	Corresponding 3 months ended 30 June, 2023
		(Unaudited)	(Audited)	(Unaudited)
1	Total Income from Operations	5,633	20,269	4,951
2	Profit for the period before Tax	1,610	5,160	1,251
3	Profit for the period after Tax	1,229	3,844	936
4	Total comprehensive income	1,228	3,841	941

- ii. The above results were reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors in their respective meetings held on 7 August, 2024.
- iii. The Board of Directors, which has been identified as being the chief operating decision maker (CODM), evaluates the Group's performance, allocates resources based on the analysis of the various performance indicators of the Group as a single unit. Therefore there is no reportable segment for the Group, in accordance with the requirements of Indian Accounting Standard 108-'Operating Segments', prescribed under Section 133 of the Companies Act, 2013.
- iv. The consolidated other equity(excluding revaluation reserve) as on 31 March 2024 is 17,658 Million. v. The above is an extract of the detailed format of Quarterly financial results as per Ind AS filed with the Stock Exchange under
- Regulation 33 of the SEBI (Listing obligations and Disclosure Requirements) Regulation, 2015. The full Financial Results of the Quarter ended is available on the Stock Exchange websites (www.bseindia.com and www.nseindia.com) and the Company's website (www.lalpathlabs.com). For and on behalf of the Board of Directors of Dr. Lal PathLabs Limited

Place: Chandigarh Date: 7 August, 2024

(Hony) Brig. Dr. Arvind Lal Executive Chairman



Extract of Unaudited Consolidated Financial Results for the Quarter Ended 30.06.2024

		Consolidated		
Particulars	Quarter ended	Quarter ended	Year ended	
Particulars	30.06.2024	30.06.2023	31.03.2024	
	Unaudited	Unaudited	Audited	
Total income from Operations	77,462.74	65,527.97	266,001.66	
Net Profit (before Tax, Exceptional and/or Extraordinary items)	8,718.38	6,942.49	27,623.76	
Net Profit before tax (after Exceptional and/or Extraordinary items)	8,718.38	6,942.49	27,623.76	
Net Profit after tax (after Exceptional and/or Extraordinary items)	7,147.02	6,071.14	25,007.77	
Total Comprehensive Income	6,076,75	5,450.02	23,545.35	
[Comprising Profit after tax and Other Comprehensive Income (after tax)]				
Paid up Equity Share Capital (₹ 2/- Per Equity Share)	2,663.03	2,660.56	2,660.56	
Reserves (excluding Revaluation Reserve as shown in the Balance Sheet)		91	164,720,68	
Earnings Per Share (of ₹ 2/- each) (Not Annualized):				
a) Basic	5.37	4.56	18.80	
b) Diluted	5.36	4.56	18.76	

Board of Directors at their meeting held on August 7, 2024. Key data relating to Standalone Financial Results of CCL Products (India) Limited is as under:

	Quarter ended	Quarter ended	Year ended
Particulars	30.06.2024	30.06.2023	31.03.2024
	Unaudited	Unaudited	Audited
Total income from operations (₹ in Lakhs)	43,411.11	37,231.96	146,176.77
Profit before tax (₹in Lakhs)	4,195.04	3,666.84	12,017.09
Profit after tax (₹in Lakhs)	2,514.20	2,793,48	9,530.62
Total comprehensive income after tax (₹ in Lakhs)	2,514.20	2,786.75	9,445.16

Note: The above is an extract of the detailed format of Quarterly Financial Results filed with the Stock Exchange under Regulations 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly Financial Results are available on company's website at www.cclproducts.com and the stock exchanges' websites, www.nseindia.com and www.bseindia.com.

By and on behalf of the Board

Challa Rajendra Prasad

Executive Chairman

Place: Hyderabad Date: 07-08-2024

COFFEE

SAHYADRI INDUSTRIES LIMITED

CIN L26956PN1994PLC078941 39/D, Gultekdi, J. N. Marg, Pune-411 037

T: +91 20 2644 4625/26/27, F: + 91 20 2645 8888, E: info@silworld.in, W: www.silworld.in

EXTRACT OF STANDALONE UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER ENDED JUNE 30, 2024

			Standalor	e Results	
SI. No.	Particulars	C	uarter Ende	d	Year
	Scanner Component Control	30.06.2024 Unaudited	31.03.2024 Unaudited	30.06.2023 Unaudited	Ended 31.03.2024 Audited
1	Total Income.	217.74	154.79	225.99	638.43
2	Net Profit /(Loss) for the Period before Tax (before Exceptional & Extraordinary items)	16,80	5.47	20.19	35.30
3	Net Profit /(Loss) for the Period before Tax (after Exceptional & Extra-ordinary items)	16.80	5.47	20.19	35.30
4	Net Profit /(Loss) for the Period after Tax (after Exceptional & Extra-ordinary items)	12,49	4.29	15.11	26.37
5	Total Comprehensive Income for the period [Comprising profit/(loss) for the period(After tax) and other Comprehensive Income (after tax)]	12.52	4.33	15.09	26.33
6	Paid up Equity Share Capital (Face Value of Rs. 10/- each)	10.95	10.95	10.95	10,95
7	Total Reserves (excluding Revaluation Reserve)	361.59	349.07	339.46	349.07
8	Basic and Diluted Earnings Per Share (of Rs. 10/- each)				
(i)	Basic :	11.41	3.91	13.81	24.09
(ii)	Diluted:	11.41	3.91	13.81	24.09

Notes:

- 1. The above is just an extract of the detailed format of unaudited Financial Results for the quarter ended June 30, 2024, filed with BSE Ltd and NSE(I) Ltd. under regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the financial results for the said quarter end are available on the website of BSE Ltd. at www.bseindia.com, website of NSE Ltd at www.nseindia.com and company's website at www.silworld.in.
- 2. The above results have been reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors at their meeting held on 07th August, 2024.

For SAHYADRI INDUSTRIES LIMITED

Place: Pune Date : August 07, 2024

SATYEN V PATEL MANAGING DIRECTOR DIN: 00131344

(Rs. in lakhs)

ABANS® ABANS HOLDINGS LIMITED

Registered Office: 36, 37, 38A, Floor 3, Nariman Bhavan, Backbay Reclamation,

Nariman Point, Mumbai - 400 021 Phone No.: +91-022-61790000 Website: www.abansholdings.com; Email Id: compliance@abansholdings.com

30TH JUNE, 2024

CIN: L74900MH2009PLC231660 EXTRACT OF UNAUDITED CONSOLIDATED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER ENDED

	Three mo	Three months ended		
Particulars	June 30, 2024 (Unaudited)	March 31, 2024 (Unaudited)	March 31, 2024 (Audited)	
Total income from operation	29,636.03	25,244.56	1,38,039.13	
Net profit/loss for the period before tax (before exceptional Item)	2,893.29	2,524.63	10,001.39	
Net profit/loss for the period before tax (after exceptional item)	2,893.29	2,524.63	10,001.39	
Net profit/loss for the period after tax	2,421.44	2,116.42	8,924.34	
Total comprehensive income for the period/year	2,478.11	2,243.21	9,654.14	
Equity share capital	1,002.92	1,002.92	1,002.92	
Other equity		0*3	92,079.99	
Basic Earnings per share (before exceptional items)	4.83	4.22	17.80	
Diluted Earnings per share (after exceptional items)	4.78	4.21	17.74	
Basic Earnings per share (after exceptional items)	4.83	4.22	17.80	
Diluted Earnings per share (before exceptional items)	4.78	4.21	17.74	

EXTRACT OF UNAUDITED STANDALONE FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER ENDED 30[™] JUNE, 2024 (Rs. in lakhs)

ter same transfer (less in total					
	Three mo	nths ended	Year ended		
Particulars	June 30, 2024 (Unaudited)	March 31, 2024 (Unaudited)	March 31, 2024 (Audited)		
Total income from operation	103.71	123.47	1,456.54		
Net profit/loss for the period before tax (before exceptional item)	(259.48)	(22.85)	(963.27)		
Net profit/loss for the period before tax (after exceptional item)	(259.48)	(22.85)	(963.27)		
Net profit/loss for the period after tax	(202.34)	(17.10)	(671.95)		
Total comprehensive income for the period/year	(202.34)	(17.10)	(671.95)		
Equity share capital	1,002.92	1,002.92	1,002.92		
Other equity	13	10.00	11,069.80		
Basic Earnings per share (before and after exceptional items)	(0.40)	(0.03)	(1.34)		
Diluted Earnings per share (helore and after exceptional items)	(0.40)	(0.03)	(4.34)		

The aforesaid unaudited financial results (Consolidated & Standalone) were reviewed by the Audit Committee and approved by Board of Directors in their meeting held on August 07, 2024.

2. The above is an extract of the detailed format of the unaudited financial results (Consolidated & Standalone) for the quarter ended June 30, 2024 filed with the stock exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the financials for the guarter ended June 30, 2024 is available on the website of the Stock exchanges. www.nseindia.com, www.bseindia.com and on the company's website www.abansholdings.com.

Place: Mumbail Date: August 07, 2024

Notes:

Abhishek Bansal (Chairman & Managing Director)

For Abans Holdings Limited



Hero MotoCorp Limited CIN: L35911DL1984PLC017354,

Regd. Office: The Grand Plaza, Plot No.2, Nelson Mandels Road, Vasant Kunj - Phase-II, New Delhi - 110070 Phone No. 011-46044220|Fax No. 011-46044399 E-mail: secretarialho@heromotocorp.com, Website: www.heromotocorp.com

PUBLIC NOTICE FOR ISSUE OF DUPLICATE SHARE CERTIFICATES

Members of the general public and existing shareholders of Hero MotoCorp Ltd. ('Company') are hereby informed that the Original Share Certificates, details of which are given hereunder have been reported lost/misplaced/stolen/not received and that pursuant to requests received from concerned shareholders, the Company intends to issue duplicate share certificates in lieu of the said original Share Certificates (Face Value Rs.2/-) in their favour :

Folio No.(s)	Shareholder Name(s)	Face Value	Distinctive Nos.	Certificate No.(s)	No. of Shares
HML0064774	Vivekanand Gurunath Desai Rajendrakumar	FV.10/-	3254866-3254915 12469160-12469179 16194768-16194777	65107 139014 231474	50 20 10
	Gurunath Desai		16194778-16194782 16194783-16194784	231475 231476	05 02
HML0133630	Anmol Krishan Sekhri Suneeta Sekhri	FV.10/-	14863581-14863590 19396908-19396909 33515187-33515198	156024 288703 373515	10 02 12
		FV.2/-	160531361-160531480	518628	120
HML0091821	Kamalkishor Fulchand Baheti	FV.10/-	14839260-14839264 18539265 32334095-32334144 32334145-32334150	155375 250947 353605 353606	05 01 50 06
HML0072423	Geeta K Patel Kiran Kumar C Patel	FV.2/-	46764981-46765600	512312	620
HML0043430	Mittersain Chopra	FV.2/-	45330591-45331210	509379	620
HML0137566	Deepak Manghandas Vazirani	FV.10/-	33603975-33603999	375726	25
	Duru Deepak Vazirani	FV.2/-	166202171-166202295	526267	125

Any person having objection to issue of duplicate Share Certificates, as mentioned herein above, may submit the same, in writing, with the Company marked to the "Secretarial Department" at its Registered Office or send an email a secretarialho@heromotocorp.com within 7 days from the date of publication of this Notice. In the meanwhile, members of the public are hereby cautioned against dealing in the above mentioned Share Certificates.

For Hero MotoCorp Ltd.

Place: New Delhi Dhiraj Kapoor Date: 07.08.2024 Company Secretary & Compliance Officer



भारतीय रिज़र्व बैंक RESERVE BANK OF INDIA www.rbi.org.in



Auction of Government of India Dated Securities for ₹31,000 crore on August 09, 2024

Government of India (GOI) has announced the sale (re-issue) of two dated securities:

Sr. No	Nomenclature	Notified amount Nominal (in ₹Crore)	Earmarked for Retail Investors* (in ₹Crore)
31.	7.10% GS 2034	20,000	1,000
2	7.34% GS 2064	11,000	550

Gol will have the option to retain additional subscription up to ₹2,000 crore against

each security mentioned above. The sale will be subject to the terms and conditions spelt out in this notification (called 'Specific Notification'). The stocks will be sold through Reserve Bank of India Mumbai Office, Fort, Mumbai - 400001, as per the terms and conditions specified in the General Notification F.No.4(2)-W&M/2018. dated March 27, 2018, The auction will be conducted using multiple price method. The auction will be

conducted by RBI, Mumbai Office, Fort, Mumbai on August 09, 2024 (Friday). The result will be announced on the same day and payment by successful bidders will have to be made on August 12, 2024 (Monday).

For further details, please see RBI press release dated August 05, 2024 on the RBI website - (www.rbi.org.in).

Attention Retail Investors*

(*PFs, Trusts, RRBs, Cooperative Banks, NBFCs, Corporates, HUFs and Individuals) Retail investors can participate in the auctions for the amounts earmarked for them

on a non-competitive basis through a bank or a primary dealer, Individual investors can also place bids as per the non-competitive scheme through the Retail Direct portal (https://rbiretaildirect.org.in). For more information, detailed list and telephone numbers of primary dealers/bank branches and application forms please visit RBI website (www.rbi.org.in) or FIMMDA website (www.fimmda.org).

Government Stock offers safety, liquidity and attractive returns for long duration.

"Don't get cheated by E-mails/SMSs/Calls promising you money"



LLOYDS LUXURIES LIMITED

Corporate Identity No. (CIN): L74999MH2013PLC249449 Regd. Office: B-2, Unit No. 3, 2nd Floor, Madhu Estate, Pandurang Budhkar Marg, Lower Parel, Delisle Road Mumbai-400013 Tel:02268238888; Email: cs@lloydsluxuries.in; Website: www.lloydsluxuries.in

NOTICE OF 11™ ANNUAL GENERAL MEETING AND BOOK CLOSURE NOTICE IS HEREBY GIVEN THAT the 11th Annual General Meeting ("AGM")

of M/s. Lloyds Luxuries Limited ("Company") for the F.Y. 2023-24 will be held on Wednesday, 04th September, 2024 at 03.00 P.M. ("IST") through Video Conferencing (VC)/ Other Audio Visual Means ("OAVM") in compliance with the applicable provisions of the Companies Act, 2013 read with MCA General Circular No. 14/2020 dated 08th April, 2020, MCA General Circular No. 17/ 2020 dated 13th April, 2020, MCA General circular No. 20/2020 dated 05th May, 2020, MCA General Circular No. 02/2021 dated 13th January, 2021 MCA General Circular No. 19/2021 dated 8th December, 2021, MCA General Circular No. 21/2021 dated 14th December, 2021, MCA General Circular No. 02/2022 dated 05th May, 2022 and MCA General Circular No. 11/2022, SEBI Circular dated 12th May, 2020, SEBI Circular dated 15th January, 2021 and SEBI Circular dated 13th May, 2022 and SEBI Circular dated 05th January, 2023, the Notice of the AGM along with the Annual Report for Financial Year will be sent by electronic mode to those Members whose email addresses are registered with the Company/Depository Participant(s).

In compliance with above circulars and also in furtherance of Go-Green Initiatives of the government, the notice of the 11th AGM along with the Annual Report of F.Y. 2023-24 will be sent by electronic means to those members only whose email address are registered with the company/depository participant(s). Pursuant to above circulars, physical copies of Annual report for Financial Year 2023-24 will be sent to those members who specifically request for the same at cs@lloydsluxuries.in.

Members may note that the Notice of the AGM along with the Annual Report of F.Y. 2023 -24 will also be made available on the Company's website https: /Iloydsluxuries.in/ and on the website of the National Stock Exchange of India

Book Closure, Cut-off Date and E -Voting Notice: a) Pursuant to the provisions of section 91 of the Companies Act, 2013, the

Register of Members and the Share Transfer Books of the Company will remain closed from Thursday, 29th August, 2024 to Wednesday, 04 September, 2024 (both days inclusive) for the purpose of 11th AGM. b) The Company has fixed 28th August, 2024 as the "cut-off "date for

determining the eligibility of the members to vote by remote e-voting or e-voting during the AGM. c) Members may note that the remote e-voting period shall commence on Sunday, 01st September, 2024 at 09.00 a.m (IST) and end on Tuesday,

03rd September, 2024 at 05.00 p.m(IST). Additionally, the Company will be providing e-voting system for casting vote during the AGM. Instructions for updation of e-mail address/Bank account mandate: In order to receive the Notice and Annual Report, Members are requested to register/update their E-mail addresses as well as their bank account mandates

with the Registrar and Share Transfer Agent. Members holding shares in demat form can get their E-mail Ids' registered by contacting their respective Depository Participant. Participation at AGM

a) Members can attend and participate in the AGM through VC/ OAVM facility

b) Members may also note that the company will be availing the e-voting services of the National Securities Depository Limited to enable its members to cast their vote on resolutions set forth in the Notice of the

c) Members who have not registered their email addresses can cast their vote through remote e-voting or through the e-voting system during the AGM by following the procedure mentioned in the notice of the AGM. For the process and manner of E-voting, Members may go through the instructions mentioned in Note No. 24 of the Notice of 11th AGM of the


n case of any queries, you may refer the Frequently Asked Questions ("FAQ's") for Shareholders and e-voting user manual for Shareholders available in the download section of www.evoting.nsdl.com or call on 022 48867000 and 022 - 24997000 or send a request to Ms. Pallavi Mhatre, Senior Manager at pallavid@nsdl.co.in.

The above information is being issued for the information and benefit of all the members of the Company and is in compliance with the MCA Circulars

and the SEBI Circulars issued from time to time. For Lloyds Luxuries Limited

Place: Mumbai Date: 08.08.2024

Rajalakshmi Thevar Company Secretary & Compliance Officer



Pune



पुणे पूर्व अंचल : जनमंगल इमारत, २ रा मजला. स. नं. ७ए/२, किर्लोस्कर न्यूमॅटिक कंपनी लि. समोर हडपसर इंडस्ट्रीयल इस्टेट, हडपसर, पुणे-४११०१३. फोन: ०२०-२४४५९१८४/२४५१४००७, ईमेल: cmmarc_per@mahabank.co.in

अपेंडिक्स IV ॲक्ट रूल ८(१) अंतर्गत **ताबा नोटी**स

ज्याअर्थी खाली सही करणार **बँक ऑफ महाराष्ट्रचे** अधिकृत अधिकारी यांनी दि सिक्युरिटायझेशन ॲण्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनॅन्शिअल ॲसेटस् ॲण्ड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट २००२ च्या सब-सेक्शन (१२) सेक्शन १३ आणि सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रूल्स २००२ च्या रूल ३ अंतर्गत प्राप्त अधिकारांचा वापर करून कर्जदार १) मे. साई श्रध्दा गूळ उद्योग, प्रोपायटर श्री. दिनेश वीरसेन जैन यांच्यामार्फत आणि जामीनदार १) श्री. निलेश वीरसेन जैन, २) सौ. संतोली वीरसेन जैन, यांना दि. ०२/०५/२०२४ रोजी मागणी नोटीस बजावली होती की, त्यांनी सद्य नोटीसीमध्ये नमूद केलेली, बँकेला येणे असलेली रक्कम रु. १,०१,६४,०५७.७६/-(रुपये एक कोटी एक लाख चौसष्ट हजार सत्तावन्न आणि पैसे शहात्तर फक्त) अधिक त्यावरील दि. ०२/०५/२०२४ पासूनचे लागू न केलेले व्याज अशी सर्व रक्कम सदर नोटीस मिळालेल्या तारखेपासून ६० दिवसांच्या आंत परंत करावी.

वर नमूद केलेले कर्जदार तसेच जामीनदार सदर रक्कम परत करण्यास असमर्थ ठरल्याने, विशेषतः कर्जदार तसेच जामीनदार आणि सर्वसाधारण जनता यांना नोटीस देण्यात येते की. खाली सही करणार यांनी सदर कायद्याच्या सेक्शन 93(४) व रूल (अंतर्गत प्राप्त अधिकारांचा वापर करून खाली नमूद केलेल्या मालमत्तेचा दि. ०३/०८/२०२४ रोजी प्रतिकात्मक ताबा घेतला आहे.

कर्जदार आणि जामीनदार तसेच सर्वसाधारण जनता यांना सावध करण्यात येते की, त्यांनी सदर मालमत्तेसंदर्भात कोणताही व्यवहार करू नये. असा व्यवहार केल्यास तो बँक ऑफ महाराष्ट्र, यवत शाखा यांना वर नमूद केलेल्या येणे असलेल्या रकमेच्या अधीन राहील.

सुरक्षित आस्ति सोडविण्यासाठी संलग्न उपलब्ध वेळेमध्ये कर्जदारांचे लक्ष सदर कायद्याच्या सेक्शन १३(८) अंतर्गत तरतुर्दीकडे वेधून घेतले जात आहे

स्थावर मालमत्तेचा तपशील

मालमत्ता १ : पुढील जमीनीचा सर्वसामाईक भाग- सीटीएस नं. ३६२, क्षेत्रफळ १०८.७ चौ. मी. आणि सीटीएस नं. ३६३, क्षेत्रफळ २८.६४ चौ. मी. आणि त्यावरील बिल्डींगच्या बांधकामासहीत, ग्रामपंचायत मिळकत नं. २१२०, क्षेत्रफळ ६६.४५ चौ. मी. आणि ग्रामपंचायत मिळकत नं. १३३३, क्षेत्रफळ १९.३३ चौ.मी., गाव यवत, ता. दौंड, जिल्हा पुणे येथे स्थित, श्री. निलेश वीरसेन जैन आणि सौ. संतोली वीरसेन जैन (जामीनदार) यांच्या मालकीचा

मालमत्ता २ : पुढील जमीनीचा सर्वसामाईक भाग- सीटीएस नं. १३३, क्षेत्रफळ १४३.६० चौ. मी. आणि त्यावरील बिल्डींगच्या बांधकामासहीत, ग्रामपंचायत मिळकत नं. २७८३, क्षेत्रफळ ११.१५ चौ. मी., गाव यवत, ता. दौंड, जिल्हा पुणे येथे स्थित, सौ. संतोली वीरसेन जैन, (जामीनदार) यांच्या मालकीचा

मुख्य व्यवस्थापक व अधिकृत अधिकारी दिनांक : ०३/०८/२०२४ ठिकाण : यवत बँक ऑफ महाराष्ट्र, पुणे पूर्व अंचल



जंगली महाराज रोड शाखा ५७३/३, जंगली महाराज रोड. शिवाजीनगर, महाराष्ट्र, पुणे– ४११००४

परिशिष्ट-।\ [नियम 8 (1) पहा]

ताबा सूचना (अंचल मालमत्तेसाठी)

ज्याअर्थी, निम्नस्वाक्षरीकार **बँक ऑफ इंडिया** चे प्राधिकृत अधिकारी या नात्याने सिक्युरिटायझेशन ॲन्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शिअल ॲसेटस् ॲन्ड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ आणि कलम १३(१२) सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रूल्स, २००२ सहवाचता नियम ३ अन्वये प्राप्त अधिकारांचा वापर करून दिनांक 0६.0६.२0२४ रोजी मागणी सूचना जारी करून कर्जदार श्री. हिमांश हेमंत पोतदार आणि सौ. सारिका हिमांशू पोतदार यांस सूचनेतील नमूद रक्कम म्हणजेच रु. २९,४६,२२५.८२ + व्याज (शब्दात - रुपये एकोणतीस लाख सेहचाळीस हजार दोनशे पंचवीस आणि पैसे ब्याएंशी फक्त) परतफेड सदर सूचना प्राप्तीच्या तारखेपासून ६० दिवसांत करण्यास सांगितले होते

रकमेची परतफेड करण्यास कर्जदार असमर्थ ठरल्याने, कर्जदार आणि सर्वसामान्य जनतेस याद्वारे सूचना देण्यात येते की, निम्नस्वाक्षरीकारांनी खाली वर्णन करण्यात आलेल्या मिळकतीचा **सांकेतिक ताबा** त्यांना प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून सदर ॲक्टच्या कलम १३ च्या पोटकलम (४) सहवाचता सिक्युरीटी इंटरेस्ट एन्फोर्समेंट रुल्स, २००२ च्या नियम ८ अन्वये ६ ऑगस्ट, २०२४ रोजी घेतला आहे

विशेषतः कर्जदार आणि सर्वसामान्य जनतेस याद्वारे इशारा देण्यात येतो की, सदर मिळकतीशी कोणताही व्यवहार करू नये आणि सदर मिळकतीशी करण्यात आलेला कोणताही व्यवहार हा बँक ऑफ इंडिया, यांस रु. २९,४६,२२५.८२ + व्याज (शब्दात - रुपये एकोणतीस लाख सेहचाळीस हजार दोनशे पंचवीस आणि पैसे ब्याएंशी फक्त) आणि त्यावरील व्याज साठी प्रभाराच्या अधीन राहील

तारण मालमत्तेच्या भरणाकरिता उपलब्ध वेळेच्या संदर्भात ॲक्टच्या कलम १३ च्या उपकलम (८) च्या तरतुदीन्वये कर्जदार आणि त्याचे जामिनदार यांचे लक्ष वेधण्यात येते.

अंचल मालमत्तेचे वर्णन

मालमत्तेचा सर्व भूभाग आणि पार्सल ज्यामध्ये फ्लॅट क्र. १२०३, विंग ए, १२वा मजला, हनीड्यू कॉन्डोमिनियम, कासार आंबोली, गट क्र. ७३ आणि ७६ आणि ७७/ए२, ए३ आणि ए४, आणि गट क्र. ७६ (भाग) यांचा समावेश असलेला सर्व्हें क्र. --/सिटी किंवा टाऊन सर्व्हें क्र. --/खसारा क्र. -- नोंदणी उपजिल्हा मुळशी (पौड) आणि जिल्हा पुणे. चतु:सिमा खालीलप्रमाणे-

: फ्लॅट क्र. १२०४ उत्तरेकडे

दक्षिणेकडे : फ्लॅट क्र. १२०२ पूर्वेकडे

: पॅसेज, फ्लॅट क्र. १२१२ पश्चिमेकडे : मोकळी जागा

दिनांक : ०६.०८.२०२४ अधिकृत अधिकारी

(जंगली महाराज रोड शाखा, बँक ऑफ इंडिया) नोट : इंग्रजीमधील नोटीस ग्राह्य धरण्यात येईल.



वानवडी शाखा ९ सहानी सुजन पार्क, कोंढवा रोड, वानवडी, पुणे, महाराष्ट्र ४११०४०. दूरध्वनी : 0२०-२६८३०९३९

सही /

परिशिष्ट-।\ [नियम 8 (1) पहा] ताबा सूचना

(अंचल मालमत्तेसाठी) ज्याअर्थी, निम्नस्वाक्षरीकार **बँक ऑफ इंडिया** चे प्राधिकृत अधिकारी या नात्याने

सिक्युरिटायझेशन ॲन्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शिअल ॲसेटस् ॲन्ड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ आणि कलम १३(१२) सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रूल्स, २००२ सहवाचता नियम ३ अन्वये प्राप्त अधिकारांचा वापर करून दिनांक ६.०४.२०२४ रोजी मागणी सूचना जारी करून कर्जदार मे. शुभतेज एंटरप्रायजेस यांस सूचनेतील नमूद रक्कम म्हणजेच रु. ३५,५९,००३.७५ + न आकारलेले व्याज (रुपये पस्तीस लाख एकोणसाठ हजार तीन आणि पैसे पंच्याहत्तर + न आकारलेले व्याज) परतफेड सदर सूचना प्राप्तीच्या तारखेपासून ६० दिवसांत करण्यास सांगितले होते.

रकमेची परतफेड करण्यास कर्जदार असमर्थ ठरल्याने, कर्जदार आणि सर्वसामान्य जनतेस यादारे सचना देण्यात येते की, निम्नस्वाक्षरीकारांनी खाली वर्णन करण्यात आलेल्या मिळकतीचा सांकेतिक ताबा त्यांना प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून सदर ॲक्टच्या कलम १३ च्या पोटकलम (४) सहवाचता सिक्युरीटी इंटरेस्ट एन्फोर्समेंट रुल्स, २००२ च्या नियम ८ अन्वये २ ऑगस्ट, २०२४ रोजी घेतला आहे

विशेषतः कर्जदार आणि सर्वसामान्य जनतेस याद्वारे इशारा देण्यात येतो की, सदर मिळकतीशी कोणताही व्यवहार करू नये आणि सदर मिळकतीशी करण्यात आलेला कोणताही व्यवहार हा बँक ऑफ इंडिया, यांस रु. ३५,५९,००३.७५ + न आकारलेले व्याज (रुपये पस्तीस लाख एकोणसाठ हजार तीन आणि पैसे पंच्याहत्तर + न आकारलेले व्याज) आणि त्यावरील व्याज साठी प्रभाराच्या अधीन राहील.

तारण मालमत्तेच्या भरणाकरिता उपलब्ध वेळेच्या संदर्भात ॲक्टच्या कलम १३ च्या उपकलम (८) च्या तरतुदीन्वये कर्जदार आणि त्याचे जामिनदार यांचे लक्ष वेधण्यात येते.

अंचल मालमत्तेचे वर्णन

१.मालमत्ता व सर्व भूभाग मालमत्ता ज्यामध्ये फ्लॅट नं. ३०३, तिसरा मजला, 'हेमंत सनविले' टेरेस आणि ओपन कार पार्किंग, जमीन सर्व्हे नं. ९७/२/२, गाव अंबेगाव खुर्द, तालुका हवेली, जिल्हा पुणे. चतु:सिमा खालीलप्रमाणे-

उत्तरेकडे : लॉबी आणि पॅसेज ; दक्षिणेकडे

: मोकळी जागा : फ्लॅट नं. ३०२ ;

पूर्वेकडे पश्चिमेकडे : मोकळी जागा आणि फ्लॅट नं. ३०४

२.मालमत्ता व सर्व भूभाग मालमत्ता ज्यामध्ये फ्लॅट नं. ७०४, ७वा मजला, बी बिल्डिंग' 'देव रेसिडेन्सी' सर्व्हें नं. ३२३/५ वर असलेल्या, उरूळी देवाची, तालुका

उत्तरेकडे : मोकळी जागा दक्षिणेकडे : जिना आणि फ्लॅट नं. ७०५ पूर्वेकडे : मोकळी जागा

हवेली, जिल्हा पुणे. चतु:सिमा खालीलप्रमाणे-

पश्चिमेकडे : फ्लॅट नं. ७०३

सही/-दिनांक : ०२.०८.२०२४ अधिकृत अधिकारी ठिकाण : पुणे

(वानवडी शाखा, बँक ऑफ इंडिया

ना ना स्वाप्त क्षित का का किया है। जिससा मजला, गणलक्षी कॉम्प्लेक्स, सर्व्हें मं. 08, ठडपसर खराडी बायनास चेड, खराडी, कोंडवा शाखाः- 560, पाचवा मजला, मार्वल व्हिस्टा, एस. नं. 599ए - 598+593ए सुजन पार्क, लुखा नगर, पुणे, महाराष्ट्र- 411040

ताबा सूचना (अचल मालमत्तेसाठी) वाक्षरीकार हे पीएनबी हाऊसिंग फावनान्स लिमिटेड, चे प्राधिकृत अधिकारी असून त्यांनी सिक्युरिटायझेशन औड रिकन्ट्वशन ऑफ फावर्नशीअल ॲसेट्स अंतर्र ट ऑफ सिक्युरिटी इंटेस्ट अधिनियम, 2002 मधील अनुच्छेद 8(1) चे पालन करीत आणि सिक्युरिटी इंटेस्ट (एनफोर्समेंट) रूलस, 2002 मधील नियम 3 स वाचण्यात रेणास्या अनुच्छेद 1ऽ(12) अंतर्गत बत्नाल करण्यात आलेल्या अधिकार्गचा वागर करीत प्रत्येक खात्यासमीर नमूद दिनांकास मागणी सूचना पाठविल्या ज्यांत त्या-त्या कर्जदारास प्रत्येक खात्यासमीर नमूद करण्यात आलेल्या स्कमेची सदर सूचनेच्या दिनांकापासून / सदर सूचना प्राप्त लेण्याच्या दिनांकापासून 60 दिवसंचे आत परतफेड करण्याचे कणवादक उपके खालसमार नमूद करण्यात आरत्या कमाना बंदर तुचनचा दिनाकासुन 7 स्वर तुचना आचे लण्याच्या दिनाकासुन 60 दिक्य आत्र आर्काक करण्या का आवाहन करण्यात आले होते. कर्नादांनी सदर रकमेची पत्रफेड न केल्यने याहाँ कर्जवाद व सर्व किलाना सूचित कर्माव योग की निम्मवादार्थकारों मदर नियमांमधील लिया 8 सह वाचण्यात वैणाखा सदर अधिनियमातील अनुच्छेद 13.(4) अंतर्गत बहाल करण्यात अलिल्या अधिकार्यचा वापर कर्वत प्रत्येक खाल्यासमेर नमूद करण्यात आलिल्या दिनांकास खाली वर्णन केलेल्या मालमत्तेच ताबा घेतलेला आहे. कर्जदार व सर्व लोकांना याद्वारे सावधागरीची सचना देण्यात येते की त्यांनी सदर मालमत्तांच्या संदर्भात कोणताही व्यवहार करू नये आणि असा कोणताबी व्यवतर केल्यास तो पीरनवी हार्जासंग फायनन्स लिमिटेड योच्या सदर रक्षम आणि तीवरील कर्ज करारनुसार व्याज एवद्य रकमेच्या भाराधीन असेल सदर अनामत मता सोडबून घेण्यासाठी उपलब्ध असलेल्या वेळेच्या संदर्भात कर्जदारांचे लक्ष सदर अधिनियमातील अनुच्छेद 13 मधील उप-विभाग (8) कडे वेधण्यात येते.

अ,	कर्ज खाते	कर्जदार/सह-कर्जदार/	मागणी	थकवाकी तावा घेरल्याचा तारण मालमत्तेचे		
क्र.	क्र.	जामीरदाराचे नाव	सृचना दिनांक	रक्रम	दिनांक	वर्णन
1	HOU/KRDI/	अवधृत अशोक	28.07.	रु. 23,79,430.01/- (रुपये तेवीस	05.08.	विंग ए, 11वा मजला, फ्लॅट क्र. 1103, इलाईट ड्रीम्स, एस.
	1220/846877	वंजारी/	2023	लाख एकोणऐंशी हजार चारशे तीस	2024	क्र. 202(पी), गाव फुरसुंगी, तालुका हवेली, जिल्हा पुणे,
		पूजा दत्तूजी फांडे		आणि एक पैसा फक्त)	(प्रत्यक्ष ताबा)	महाराष्ट्र - 412308, भारत.
2	HOU/KRDI/	सुशांत अंबादास	01.02.	रु. 23,19,110.85/- (रुपये तेवीस	05.08.	फ्लॅट क्र. 201, दुसरा मजला, इनारत क्र. बी 5, एस. क्र.
	0417/376411	शिंदे/	2019	लाख एकोणीस हजार एकशे दहा	2024	165/2/1बी/1, 165/2/1सी,165/2/1डी, 165/1ए,
	शाखाः खगडी	संध्या सुशांत शिंदे		आणि गंच्याऐंशी पैसे फक्त)	(प्रत्यक्ष ताबा)	165/1बी, 165/2/1ई, 165/1ई, 165/1डी, 165/1सी आणि
						165/1एफ, ग्रीन हायव्ह, ग्रीन काउंटी प्रकल्पाजवळ, फुरसुंगी-
						भेकराई रेड, फुर्स्नुगी परिसरात., पुणे, महाराष्ट्र - 412308, भारत.
3	HOU/KNDW/	विशाल गुप्ता/	14.09.	रु. 41,09,539.86/- (रुपये		फ्लॅट क्र. 1002, गट क्र. 418, विंग बी, 10 वा मजला,
	0121/851872	विष्णू मदन लाल	2023	एकेचाळीस लाख नऊ हजार पावशे	2024	सुरभी आयकॉनिका, गाव नाणेकरवाडी येथे, खेड, पुणे,
	शाखाः कोंढवा	गुप्ता		एकोणचाळीस आणि शहाऐंशी पैसे फक्त)	(प्रत्यक्ष ताबा)	महाराष्ट्र - 410501, पुणे, भारत.
	HOU/KNDW/	विशाल गुप्ता/	14.09.	रु. 31,26,732.86/- (रुपये	05.08.	फ्लॅट क्र. 1001, गट क्र. 418, विंग बी, 10 वा मजला,
	0221/864510	विष्णू मदन लाल	2023	एकतीस लाख सच्चीस हजार सातशे	2024	सुरभी आयकॉनिका, गाव नाणेकरवाडी येथे, खेड, पुणे,
	शाखाः कोंढवा	गुप्ता		बत्तीस आणि शहाऐंशी पैसे फक्त)	(प्रत्यक्ष ताबा)	महाराष्ट्र - 410501, पुणे, भारत.
स्थ	स्थळः पुणे, दिनांकः 05.08.2024 प्राधिकृत अधिकारी, (मे. पीएनबी हार्जिसंग फायनान्स लि.)					



कर्वे रोड शाखा : दरेकर हाईटस्, कर्वे रोड, पुणे-४११००४

ताबा नोटीस (फक्त स्थावर मालमत्तांकरिता)

ज्याअर्थी खाली सही करणार **बँक ऑफ बडोटाचे** अधिकत अधिकारी यांनी. दि सिक्युरिटायझेशन ॲण्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनॅन्शिअल ॲसेटस् ॲण्ड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट (सेकन्ड) ॲक्ट २००२ च्या सेक्शन १३(१२) आणि सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रूल्स २००२ च्या रुल ३ अंतर्गत प्राप्त अधिकारांचा वापर करून खाली नमूद केलेले कर्जदार यांना त्यांच्या नावांसमोर नमूद केलेल्या तारखांना मागणी नोटीस बजावली होती की, त्यांनी सदर नोटीसीत त्यांच्या नावासमोर नमूद केलेली, बँकेला येणे असलेली रक्कम सदर नोटीस मिळालेल्या तारखेपासून ६० दिवसांच्या आत परत करावी. कर्जदार सदर रक्कम परत करण्यास असमर्थ ठरल्याने, कर्जदार व सर्वसाधारण जनता यांना नोटीस देण्यात येते की, खाली

सही करणार यांनी सदर कायद्याच्या सेक्शन १३(४) व रूल ८ अंतर्गत प्राप्त अधिकारांचा वापर करून कर्जदार व जामिनदार यांच्या नावासमोर खाली नमूद केलेल्या गहाण मालमत्तांचा दि. ०३/०८/२०२४ रोजी प्रतिकात्मक ताबा घेतला आहे. विशेषतः कर्जदारः, तसेच सर्वसाधारण जनता यांना सावध करण्यात येते की. त्यांनी सदर मालमत्तांसंदर्भात कोणताही व्यवहार करू

नये. असा व्यवहार केल्यास तो **बँक ऑफ बडोदा** यांना खाली नमूद केलेली येणे असलेली रक्कम आणि त्यावरील व्याज यांच्या अधीन राहील. सुरक्षित आस्ति सोडविण्यासाठी संलग्न उपलब्ध वेळेमध्ये कर्जदाराचे लक्ष सदर कायद्याच्या सेक्शन १३(८) अंतर्गत तरतुर्दीकडे वेधून घेतले जात आहे. सदर नोटीस ही प्रादेशिक भाषेमध्ये सुद्धा प्रसिद्ध करण्यात येते. कोणत्याही प्रकारच्या स्पष्टीकरणासाठी मूळ इंग्रजी नोटीस ग्राह्य धरली जाईल.

अ. क्र		येणे रक्कम	मागणी नोटीसीची तारीख ताबा घेतल्याची तारीख			
٩	कर्जदार: मे. सिनर्जी ऑटोमोबाईल्स्, भागीदार- श्री. हार्दिक शंकरलाल पटेल, आणि सौ. गीता हार्दिक पटेल यांच्यामार्फत आणि श्री. शंकर प्रभुदास पटेल (जामीनदार, गहाण मालमत्तेचे मालक)	रु. ९१,६५,९३७.०७ (रुपये एक्क्याण्णव लाख पासष्ट हजार नऊशे सदतीस आणि पैसे सात फक्त) आधिक त्यावरील व्याज अधिक वसूल केलेले इतर आकार अधिक रिव्हर्सल व्याज	30/08/2028			
	स्थावर मालमत्तेचा तपशील : फ्लॅट नं. १५ चा सर्वसामाईक भाग, क्षेत्रफळ ५४.८३ चौ. मी., २ रा मजला, साईदेव को ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी लिमिटेड, प्लॉट नं. ३, क्षेत्रफळ १६०२.०० चौ. मी., सर्व्हें नं. ६७९/२/२ पैकी					

दिनांक : ०३/०८/२०२४ ठिकाण : नाशिक, पुणे (एस सी झा) मुख्य प्रबंधक व अधिकृत अधिकारी, बँक ऑफ बडोदा

जुन्या गंगापूर नाक्याजवळ, गंगापूर रोड, नाशिक-४२२००५, सदर मालमत्ता श्री. शंकर प्रभुदास पटेल यांच्या नावावर आहे

राजर्षि शाह् सहकारी बँक लि. पुणे प्रशासकीय भवन : १३०४/१, बाजीराव रोड, शुक्रवार पेठ, बाजीराव रोड, पुणे ४११ ००२. फुरसुंगी शाखा, पुणे ४१२३०८, फोन. नं. : ९१७५९३२१०४

फॉर्म 'झेड' नियम १०७ पोटनियम (११) ड-१ स्थावर मालमत्तेचा ताबा घेण्याबाबत 'झेड' नोटीस

ज्या अर्थी खाली सही करणार वसुली अधिकारी द्वारा **राजर्षि शाह् सहकारी बँक लिमिटेड** पुणे प्रशासकीय भवन १३०४/१ बाजीराव रोड शुक्रवार पेठ पुणे ४११००२ यांनी महाराष्ट्र सहकारी संस्था नियम १९६१ अन्वये दिनांक २६ /०२ /२०२४ मागणी नोटीस

ऋणको : श्री. नानासाहेब गोरख राऊत, सर्व्हे नंबर २०४ पापडे वस्ती फुरसुंगी, पुणे ४१२३०८. सह कर्जदार : सी. वंदना नानासाहेब राऊत, सर्व्हे नंबर २०४ पापडे वस्ती फुरसुंगी ,पुणे ४१२३०८. जामीनदार : श्री. अशोक मच्छिंद्र राऊत, फ्लॅट नंबर ५२ संकल्प रेसिडेन्सी भेकराई नगर फुरसुंगी पुणे ४१२३०८. **जामीनदार : श्री. बाळासाहेब सुखदेव विधाते**, सर्व्हे नंबर २०४ पापडे वस्ती फुरसुंगी, पुणे ४१२३०८. यांना मागणी नोटीस देऊन नोटीस मध्ये नमूद केलेली रक्कम २३,०३,३८४/ - (अक्षरी रू. तेवीस लाख तीन हजार तीनशे चौ-यांएंशी मात्र) आणि त्यावरील व्याज इतर खर्च व सरचार्ज सह सदर नोटीस मिळालेला दिनांक पासून १५ दिवसाच्या आत भरणा करणे बाबत सांगितले होते परंतु ऋणको याने सदर रक्कम जमा करण्यास कसूर केली आहे.

ऋणकोणे त्यांच्याकडे असलेली थकीत रक्कम जमा करण्यास कसूर केल्यामुळे ऋणकोला सर्व याप्रमाणे नोटीस देण्यात येत आहे की खालील निर्देशित केलेली स्थावर मालमत्तेचा खालील सही करणार यांनी महाराष्ट्र सहकारी संस्था नियम १९६१ मधील नियम क्रमांक १०७ मधील पोटनियम ११ ड–१ अन्वये दिलेल्या अधिकारानुसार **दिनांक ०८ /०८/२०२४** रोजी **प्रतिकात्मक ताबा** घेतला आहे विशेष करून ऋणकोला आणि सर्व नागरिकांना याद्वारे सावध करण्यात येते की या स्थावर मालमत्ते संबंधित कोणतेही व्यवहार करू नये आणि व्यवहार केल्यास **राजर्षि शाह् सहकारी बँक लिमिटेड** पुणे यांच्याकडील ३०/०६/२०२४ अखेरीस एकूण येणे बाकी **रुपये** २२,५९,५४१/ - आणि त्यावरील पुढील व्याज इतर खर्च व सरचार्ज अधीन राहावे लागेल.

-ः स्थावर मालमत्तेचे वर्णनः-

पालिकेचे नावः पुणे म.न.पा. इतर वर्णन, गाव मौजे फुरसुंगी येथील जमीन मिळकत यांसी स.नं.२०४/९ यांसी क्षेत्र ०४ हे ४२ आर अधिक पो.ख.०० हे २० आर असे एकुण क्षेत्र ०४ हे ६२ आर यांसी आकार ०५ रू ७३ पैसे यापैकी लिहन देणार नं. १ यांचे मालकीचे क्षेत्र ०० हे ०.५ आर (अर्धा आर) म्हणजेच ५० चौ.मी. ही जमीन मिळकत व त्यावरील आर.सी सी पध्दतीचे बांधकाम शौचालयसह तळमजला १८ बाय २४ पैकी १८ बाय १४ पार्किंग, पहिला व दसरा मजला १८ बाय २७ निवासी, तिसरा मजला विट वाळु सिमेंट रूफ पत्रा १२ बाय १२ निवासी असे एकुण क्षेत्र १२९६ चौ. फुट यांसी पुणे महानगरपालिका ग्रामपंचायतीकडील मिळकत क्र. (१/८३२५,०,) २०४९३ यांसी नविन पुणे महानगरपालिका मिळकत नंबर पी/एल/८२/२३११९००० ही बांधकाम मिळकत व त्यावर भविष्यात होणारेनियोजीत बांधकाम मिळकत ((सर्व्हे नं.: २०४;)) १२९६ चौ. फूट यांसी चतुःसिमा खालीलप्रमाणे :

पुर्वेस - रस्ता

पश्चिमेस - श्री कडलग यांची मिळकत

दक्षिणेस - श्री अशोक रंधवे यांची मिळकत उत्तरेस - श्री म्हेत्रे यांची मिळकत

वसूली अधिकारी, स्थळ : पुणे (म.स.सं. १९६० चे कलम १५६ व नियम १९६१, नियम १०७ अन्वये) तारीख : ०८/०८/२०२४ राजर्षि शाह् सहकारी बँक लि., पुणे

राजर्षि शाह् सहकारी बँक लि. पुणे

प्रशासकीय भवन : १३०४/१, बाजीराव रोड, शुक्रवार पेठ, बाजीराव रोड, पुणे ४११ ००२. फुरसुंगी शाखा, पुणे ४१२३०८, फोन. नं. : ९१७५९३२१०४

फॉर्म 'झेड' नियम १०७ पोटनियम (११) ड-१ स्थावर मालमत्तेचा ताबा घेण्याबाबत 'झेड' नोटीस

ज्या अर्थी खाली सही करणार वसुली अधिकारी द्वारा **राजर्षि शाह् सहकारी बँक लिमिटेड** पुणे प्रशासकीय भवन १३०४/१ बाजीराव रोड शुक्रवार पेठ पुणे ४११००२ यांनी महाराष्ट्र सहकारी संस्था नियम १९६१ अन्वये दिनांक २६ /०२ /२०२४ मागणी नोटीस दिली कर्जदार : श्री. परमेश्वर उत्तरेश्वर सुरवसे, स.नं. २१४/२/१, फ्लॅट नं. १०७, , तुकाराम हाईटस्, भेकराई नगर, फुरसुंगी, पुणे ४१२३०८. **सहकर्जदार: सौ. माहेश्वरी परमेश्वर सुरवसे**, स.नं. २१४/२/१, फ्लॅट नं. १०७,, तुकाराम हाईटस्, भेकराई नगर, फुरसुंगी, पुणे ४१२३०८. **जामीनदार : श्री. प्रविण बाळासाहेब हरपळे**, सर्व्हे नं. २१४, गणेश मंदिराजवळ, भेकराई नगर, फुरसुंगी, हवेली, पुणे ४१२३०८. **जामीनदार** : श्री. कल्याण दादाराव धायतोंडे, स.नं. १७६/४, हिंद कॉलनी, जकात नाका, फुरसुंगी, पुणे ४१२३०८. जामीनदार: श्री. सुनील माणिकराव शेजवळ, घर नं. ३५१, शिवशक्ती चौक भेकराई नगर, फुरसुंगी, पुणे ४१२३०८. यांना मागणी नोटीस देऊन नोटीस मध्ये नमूद केलेली रक्कम **रू.१९,७४,९१३** / **- (अक्षरी एकोणीस लाख चौऱ्याहत्तर हजार नऊशे** तेरा) आणि त्यावरील व्याज इतर खर्च व सरचार्ज सह सदर नोटीस मिळालेला दिनांक पासून १५ दिवसाच्या आत भरणा करणे बाबत सांगितले होते परंतु ऋणको याने सदर रक्कम जमा करण्यास कसूर केली आहे ऋणकोन त्यांच्याकडे असलेली थकीत रक्कम जमा करण्यास कसूर केल्यामुळे ऋणकोला सर्व याप्रमाणे नोटीस देण्यात येत आहे की खालील निर्देशित केलेली स्थावर मालमत्तेचा खालील सही करणार यांनी महाराष्ट्र सहकारी संस्था नियम १९६१ मधील नियम क्रमांक १०७ मधील पोटनियम ११ ड-१ अन्वये दिलेल्या अधिकारानुसार **दिनांक ०८/०८/२०२४** रोजी **प्रतिकात्मक ताबा** घेतला आहे विशेष करून ऋणकोला आणि सर्व नागरिकांना याद्वारे सावध करण्यात येते की या या स्थावर मालमत्ते संबंधित कोणतेही व्यवहार करू नये आणि व्यवहार केल्यास राजर्षि शाहू **सहकारी बँक लिमिटेड** पुणे यांच्याकडील ३०/०६/२०२४ अखेरीस एकूण येणे बाकी **रुपये २०,०५,९२५**/- आणि त्यावरील पुढील व्याज इतर खर्च व सरचार्ज अधीन राहावे लागेल.

-: स्थावर मालमत्तेचे वर्णन :-

पालिकेचे नावःपुणे म.न.पा. इतर वर्णन:, इतर माहितीः गाव मौजे फुरसुंगी येथील स.नं. २१४, हिस्सा नंबर २/१ यांसी क्षेत्र ०३ हे ३४ आर अधिक पोटखराबा ०० हे १६ आर असे एकुण क्षेत्र ०३ हे ५० आर यांसी आकार ०२ रू ५७ पैसे पैकी ०० हे १५ आर या मिळकतीवर बांधण्यात आलेल्या तुकाराम हाईटस या इमारतीतील पहिल्या मजल्यावरील फ्लॅट नं १०७ यांसी क्षेत्र ६९४ चौ. फुट म्हणजेच ६४.४९ चौ.मी (कारपेट) यांसी मिळकत नंबर २७३२५ व कारपार्किंगसह हि फ्लॅट मिळकत ((सर्व्हे नं.: २१४;)

१) ६९४ चौ. फुट यांसी चतुःसिमा खालीलप्रमाणे :

पुर्वेस - सामाईक रस्ता

पश्चिमेस - फ्लॅट नं. १०६

तारीख : ०८/०८/२०२४

दक्षिणेस - फ्लॅट नं. १०१ व १०२ उत्तरेस - सामाईक रस्ता

स्थळ : पुणे

वसूली अधिकारी, (म.स.सं. १९६० चे कलम १५६ व नियम १९६१, नियम १०७ अन्वये)

PUNYASHLOK AHILYADEVI HOLKAR SOLAPUR UNIVERSITY, SOLAPUR

E-Tender Notice No. PAHSUS/ENGG/2024 for Year 2024-25 Sealed online e-tenders are invited by the Registrar from experienced contractors for the following works at main campus of the University. The blank tender forms are available on E-Module of Government of Maharashtra https://mahatenders.gov.in from 08.08.2024 to 22.08.2024. The last date of submission of E-tender documents duly filled in shall be received from 02.09.2024 to

06.0	06.09.2024 upto 17:00 p.m. and envelope No. 1 will be opened on the 09.09.2024						
Sr. No.	Name of Tender		Estimated cost in Rs.		Comple- tion Period	Cost of Tender	
	5 Nos 15. Passenger lifts and 1 No 10 Passenger lift min. turnover 75 Crores		97,00,000/-	97,000/-	Four months	2500/- + 18% GST	
	SENATE HALL. Interior work consisting of acoustic of work. airconditioning, electrical, fire fighting, tip-up chairs		1,55,00,000/-	1,55,000/-	Four months	2500/- + 18% GST	

For further details please see detailed tender notice on https://mahatenders.gov.in, https://su.digitaluniversity.ac. websites. Conditional tendrs will not be accepted. The Registrar, Punyashlok Ahilyadevi Holkar Solapur University., Solapur reserves the right to accept or reject the lowest or any other tender or all tenders without assigning any reason whatsoever. REGISTRAR

PUBLIC NOTICE

NOTICE is hereby given that (1) MR. HAKIM MOHAMEDBHAI PATNI and (2) MRS. RASHIDA HAKIM PATNI residing at 501/B, Shaan Ganga, Salisbury Park, Pune 411037 had, vide a Deed of Transfer and Assignment dated 21.7.2000 and duly registered with the Sub Registrar of Assurances, Haveli No.2, Pune under Serial No. 04849 of 2000, acquired and purchased from one, Mrs. Nalini K. Gera, a commercial shop bearing No.12 having built up area of 24.57 sq. mtrs or thereabouts on the ground floor of the Building known as Chetna Apartments of the Chetna Co-operative Housing Society Limited, Regd. No. PNA/ HSG/1220/DT 19/11/1976 ("the said Society"), constructed on land bearing GLR Survey No.2423 situate, lying and being at Village General Thimmaya Road, within the Registration Sub-District of Taluka Haveli, District Pune ("the said Property")

Since the said Mrs. Nalini K Gera had lost/misplaced the Share Certificate bearing No. 13 dated 1.12.1983 evidencing 5 (five) fully paid up Shares of the said Society, having an aggregate value of Rs. 250/-(Rupees Two Hundred and Fifty only) and bearing Distinctive Nos. 56 to 60 (both inclusive), the said Shares were not transferred in the names of Mr. Hakim Mohamedbhai Patni and Mrs. Rashida Hakim Patni. The said Mr. Hakim Mohamedbhai Patni and Mrs. Rashida Hakim Patni have now applied to the said Society for issuance of a Duplicate Share Certificate. In the above circumstances, any person having any claim or

objection to the issuance of a Duplicate Share Certificate by the said Society is hereby required to make the same known in writing to the undersigned at the address given below within 15 days from the date of publication of this Notice along with documentary proof for such claim / objection, failing which it shall be presumed that there are no such claims objections and the same, if any, shall be deemed to be waived and/ or abandoned and the said Society shall thereafter issue the Duplicate Share Certificate

Chairperson, Chetna Co-op Housing Society Ltd. Place : Pune 2423, General Thimmaya Road. Date: 8/08/2024 (East Street) Camp, Pune 411 001

मध्य रेल्वे Tender Notice No. PUNE_ELECT_ COG_2024_3 dated 06.08.2024

वरिष्ठ मंडळ विद्युत अभियंता (सामान्य), पुणे यांनी कामासाठी खुल्या 'ई'-निविदा आमंत्रित केल्या आहेत: दोन वर्षां करीता पुणे विभागाच्य छतावर बसविलेल्या डिझाइनच्या एलएचबी प्रकारच्या एसी कोचवर बसविलेल्या विविध मेकच्या एसी पॅकेज यनिटचा वार्षिक देखभाल pरार. **अंदाजे किंमत**: रु.3,35,59,943/ **बोली सुरक्षा**: रु. 3,17,800/-. बंद होण्याची तारीख आणि वेळ: 09.09.2024, 12:00 वा. तपशिलांसाठी www.ireps.gov.in या

ाधिकृत रूप से रेल लाइन को पार करना दंडनीय अपराध है DE-24

वेबसाइटला भेट द्या

MOTILAL OSWAL LOANS

मोतीलाल ओस्वाल होम फायनांस लिमिटेड मोतीलाल ओसवाल टॉवर, रहीमतुल्ला सयानी रोड, ग्रेल एसटी डिपोच्या समोर प्रभादेवी, मुंबई-४०००२५ ई-मेल : hfquery@motilaloswal.com CIN :- U65923MH2013PLC248741

शुद्धिपत्रक

["]र्ड-लिलावसह विक्री (२०.०८.२०२४) करिता जाहीर नोटीस" या मथळ्याखाली या वर्तमानपत्रात प्रसिद्ध झालेल्या सूचनेचा संदर्भ घ्यावा. या सूचनेमध्ये कर्जदार विठोबा लालसिंग राठोडे (कर्ज करार क्र. LXPUN00316-170042525) यांच्या संदर्भात राखीव रक्कम रु.७६५०००/-अशी चुकीची छापून आली असून त्याऐवजी राखीव रक्कम रु.६०००००/-आणि ईएमडी रु.७६५००/- ऐवजी रु.६००००/- अशी वाचावी. इतर मजकूर जसा आहे तसा राहील. प्राधिकृत अधिकारी

PUBLIC NOTICE

वैंक ऑफ़ इंडिया

मांजरी शाखा सर्व्हे क्र., दुकान क्र. २६ ते ३०, चौरंग स्मित शिल्प, ९३, मांजरी, मांजरी बु., महाराष्ट्र ४१२३०७

परिशिष्ट−Ⅳ [नियम 8 (1) पहा] ताबा सूचना (अंचल मालमत्तेसाठी)

ज्याअर्थी, निम्नस्वाक्षरीकार **बँक ऑफ इंडिया** चे प्राधिकृत अधिकारी या नात्याने सिक्युरिटायझेशन ॲन्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शिअल ॲसेटस् ॲन्ड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ आणि कलम १३(१२) सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रूल्स, २००२ सहवाचता नियम ३ अन्वये प्राप्त अधिकारांचा वापर करून दिनांक २९.०२.२०२४ रोजी मागणी स्चना जारी करून कर्जदार श्री. विजय गौतम घोडके आणि सौ. शैला विजय घोडके यांस सूचनेतील नमूद रक्कम म्हणजेच रु. ५३,३३,६४०.६४ + न आकारलेले व्याज (रुपये त्रेपन्न लाख तेहतीस हजार सहाशे चाळीस आणि पैसे चौसष्ट + न आकारलेले व्याज) परतफेड सदर सूचना प्राप्तीच्या तारखेपासून ६० दिवसांत करण्यास रकमेची परतफेड करण्यास कर्जदार असमर्थ ठरल्याने, कर्जदार आणि सर्वसामान्य जनतेस

यादारे सचना देण्यात येते की, निम्नस्वाक्षरीकारांनी खाली वर्णन करण्यात आलेल्या मिळकतीचा सांकेतिक ताबा त्यांना प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून सदर ॲक्टच्या कलम १३ च्या पोटकलम (४) सहवाचता सिक्युरीटी इंटरेस्ट एन्फोर्समेंट रुल्स, २००२ च्या नियम ८ अन्वये ३ ऑगस्ट, २०२४ रोजी घेतला आहे. विशेषतः कर्जदार आणि सर्वसामान्य जनतेस याद्वारे इशारा देण्यात येतो की, सदर मिळकतीशी

कोणताही व्यवहार करू नये आणि सदर मिळकतीशी करण्यात आलेला कोणताही व्यवहार हा

बँक ऑफ इंडिया, यांस रु. ५३,३३,६४०.६४ + न आकारलेले व्याज (रुपये त्रेपन्न लाख तेहतीस हजार सहाशे चाळीस आणि पैसे चौसष्ट + न आकारलेले व्याज) आणि त्यावरील व्याज साठी प्रभाराच्या अधीन राहील. तारण मालमत्तेच्या भरणाकरिता उपलब्ध वेळेच्या संदर्भात ॲक्टच्या कलम १३ च्या

उपकलम (८) च्या तरतुदीन्वये कर्जदार आणि त्याचे जामिनदार यांचे लक्ष वेधण्यात येते. अंचल मालमत्तेचे वर्णन

मालमत्तेचा सर्व भूभाग आणि पार्सल ज्यामध्ये फ्लॅट क्र. ६०४, ६वा मजला, बी बिल्डिंग, लिटिल हार्ट्स को-ऑपरेटिव्ह हाउसिंग सोसायटी लि. सर्व्हे क्र. ५२/०१ आणि ५२/०३, उंड्री, पुणे ४९९०६०. चतु:सिमा खालीलप्रमाणे-

दक्षिणेकडे : मोकळी जागा पूर्वेकडे : मोकळी जागा पश्चिमेकडे : प्रवेशद्वार + फ्लॅट क्र. ६०३

उत्तरेकडे

: मोकळी जागा

दिनांक : २१-०८-२०२४ अधिकृत अधिकारी ठिकाण : पुणे (मांजरी शाखा, बँक ऑफ इंडिया) नोट : इंग्रजीमधील नोटीस ग्राह्य धरण्यात येईल.

7 Total Reserves (excluding Revaluation Reserve)

8 Basic and Diluted Earnings Per Share (of Rs.10/- each)

Notice is hereby given that **Late Kameshwar Sharma Ganti** who expired or

Kameshwar Sharma Ganti who expired on 03/05/2024 jointly owned the property bearing (1) Flat 483 (Flat No.83 building No.4 as per PMC Plan and Completion Certificate) admeasuring area about 1119 sq.ft. i.e. 104.00 sq.mtr Carpet, on the 8th floor in C-2 building i.e. Helios building, plus Ground floor open / covered car parks No.17, in Clover Acropolis Co-op. Housing Society Ltd., situated at S.No. 198/2/1 and 2/2 CTS No.110 of Village Lohgaon, Pune – 411040 and (2) Flat 903, admeasuring area about 79.53 sq.mtr Carpet on the 9th floor of D building of Konark Exotica Co-op. Housing Society Ltd., situated at Gat. No. 866/1-866/2-868 (part) Plot No.1 and 3 of Village Wagholi (Avhalwadi), Pune – 412207, with his wife Smt. Annapoorna Ganti both are within the jurisdiction Sub-Registrar Haveli, Pune and local limite of Pune Municipal Corporation. That, 1) Smt. Annapoorna Ganti - Wife, 2) at, 1) Smt. Annapoorna Ganti - Wife, 2 Venkateswara Prasad Ganti - Son, Lat meshwar Sharma Ganti are the only leg irs. They hereby, invite claims or objection m any other claimant or claimants objecto objectors to the transfer of the said share d interest of the deceased member in th

and interest of the deceased member in the apital / Property of the society or any other bjection of whatsoever nature should titimate the same within 30 days of ublication of this notice, with documentary roof thereof, failing which all such claims if ny shall be deemed to have been waived and bandoned, and my client shall be free to dea tith the said property without any reference lereafter. And the society shall be free treat earsfer the said flat and shares perfaining sereto of the above-mentioned property to sperior of the above-mentioned property sperior sperior of the above-me inster the said flat and shares pertainingereto of the above-mentioned property is name of, 1) Smt. Annapoorna Ganti ife, 2) Mr. Venkateswara Prasad Ganti in Late Kameshwar Sharma Ganti. Thotice is issued under bye – laws an ovisions of the Maharashtra Co-operativocieties Act, 1960.

ace : Pune, ated : 08/08/2024 Adv. Gouri S. Lokhande

(Ghanwat)
Office No.10, Om Ganesh Market,
Opp. Bramha Hotel Lane, Manikbaug,
Sinhagad Road,Pune – 411 051,
Mob.: 9049003203.

move ahead with **EXPRESS** Careers **Every Monday &**

Thursday in The Indian Express &

Loksatta 020-67241000

SAHYADRI INDUSTRIES LIMITED CIN L26956PN1994PLC078941

39/D, Gultekdi, J. N. Marg, Pune-411 037

T: +91 20 2644 4625/26/27, F: + 91 20 2645 8888, E: info@silworld.in, W: www.silworld.in EXTRACT OF STANDALONE UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER ENDED JUNE 30, 2024

	(Rs. In Crores unless otherwise stated)					
		Standalone Results				
SI. No.	Particulars	G	Year			
		30.06.2024 Unaudited	31.03.2024 Unaudited	30.06.2023 Unaudited	Ended 31.03.2024 Audited	
1	Total Income.	217.74	154.79	225.99	638.43	
2	Net Profit /(Loss) for the Period before Tax (before Exceptional & Extraordinary items)	16.80	5.47	20.19	35.30	
3	Net Profit /(Loss) for the Period before Tax (after Exceptional & Extra-ordinary items)	16.80	5.47	20.19	35.30	
4	Net Profit /(Loss) for the Period after Tax (after Exceptional & Extra-ordinary items)	12.49	4.29	15.11	26.37	
5	Total Comprehensive Income for the period [Comprising profit/(loss) for the period(After tax) and other Comprehensive Income (after tax)]	12.52	4.33	15.09	26.33	
6	Paid up Equity Share Capital (Face Value of Rs.10/- each)	10.95	10.95	10.95	10.95	

361.59

11.41

11.41

(ii) Diluted Notes:

(i) Basic

1. The above is just an extract of the detailed format of unaudited Financial Results for the quarter ended June 30, 2024, filed with BSE Ltd and NSE(I) Ltd. under regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the financial results for the said quarter end are available on the website of BSE Ltd. at www.bseindia.com, website of NSE Ltd at www.nseindia.com and company's website at www.silworld.in.

The above results have been reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors at their meeting held on 07th August, 2024. For SAHYADRI INDUSTRIES LIMITED

SATYEN V PATEL

MANAGING DIRECTOR

339.46

13.81

13.81

349.07

24.09

24.09

Place: Pune Date: August 07, 2024

राजर्षि शाह् सहकारी बँक लि., पुणे

349.07

3.91

3.91

DIN: 00131344